



Clean Science and Technology Limited
i n n o v a t i o n a t w o r k

03.02.2023

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Fort,
Mumbai – 400 001
Scrip Code: 543318

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1,
G Block, Bandra-Kurla Complex
Bandra (E),
Mumbai - 400 051
Trading Symbol: CLEAN

Dear Sir/Madam

Subject: Submission of Newspaper Publication of the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and nine months ended 31st December, 2022.

Pursuant to Regulation 30 read with Schedule III and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published in Financial Express (English edition) and Loksatta (Marathi edition) on Friday, 3rd February, 2023, regarding the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and nine months ended 31st December, 2022.

You are requested to take the same on record.

Thanking You.

For Clean Science and Technology Limited

Mahesh Kulkarni
Company Secretary

Encl: As above

(Erstwhile known as Clean Science and Technology Private Limited)

Regd. Office: 503, Pentagon Tower 4, Magarpatta City, Hadapsar, Pune - 411013, MS, India
Tel: +91 20 26899953 Fax: +91 20 26898894 Email: corporate@cleanscience.co.in Website: www.cleanscience.co.in

CIN: L24114PN2003PLC018532

RCC CEMENTS LIMITED
CIN : L26942DL1991PLC043776
Regd. Off.: 702, Arunachal Building, 19, Barakhamba Road, Connaught Place, New Delhi- 110001
Phone: 011-43571044; Fax: 011-43571047; Website: www.rccements.com; Email: rccementslimited@gmail.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022 (Rs. in Lakhs)

Sl. No.	Particulars	For the Quarter ended	For the Nine Months ended	For the Quarter ended
		31.12.2022 (Un-audited)	31.12.2022 (Un-audited)	31.12.2021 (Un-audited)
1	Total income from operations (net)	2.45	5.79	0.91
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional and/or Extraordinary items)	(2.19)	(7.92)	(2.91)
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items)	(2.19)	(7.92)	(2.91)
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items)	(2.19)	(7.92)	(2.91)
5	Total comprehensive income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax))	(2.19)	(7.92)	(2.91)
6	Equity Share Capital	560.20	560.20	560.20
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0.00	0.00	0.00
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operation)	(0.04)	(0.14)	(0.05)
	Basic:	(0.04)	(0.14)	(0.05)
	Diluted:	(0.04)	(0.14)	(0.05)

NOTES - The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and nine months ended December 31, 2022 filed with the BSE under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Quarterly Financial Results is available on the BSE's website, i.e., www.bseindia.com and on the Company's website www.rccements.com. The above results are prepared in accordance with the Companies Act, 2013 and AS Rules, 2015.

For and on behalf of Board of Directors
RCC Cements Limited
Sd/-
Sachin Garg
Managing Director
DIN: 03320351

Place: New Delhi
Date: 02/02/2023

IDBI mutual

IDBI Asset Management Limited
CIN: U65100MH2010PLC199319
Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005
Corporate Office: 4th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005
Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

NOTICE CUM ADDENDUM NO. 35/2022-23
Appointment of Equity and Commodities Dealer and Key Personnel of IDBI Asset Management Limited:

Investors are requested to note that Ms. Nisha Sharma has been appointed as Dealer of all Equity and Commodities Schemes and Key Personnel of IDBI Asset Management Limited ("IDBI AMC") w.e.f. February 01, 2023.

All the other provisions of the Statement of Additional Information (SAI), Scheme Information Document (SIDs) and Key Information Memorandum (KIMs) except as specifically modified herein above remain unchanged.

This Addendum shall form an integral part of Statement of Additional Information, Scheme Information Documents / Key Information Memorandum of the above mentioned schemes of IDBI Mutual Fund, as amended from time to time.

For IDBI Asset Management Limited (Investment Manager of IDBI Mutual Fund)
Sd/-
Date : February 2, 2023
Chief Compliance Officer

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with IDBI MF Trustee Company Limited as the Trustee ("Trustee" under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager.
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

"IMPORTANT"

While care is taken prior to acceptance or advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies of entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

यूको बैंक UCO BANK
(A Govt. of India Undertaking)
Head Office - II, Department of Information Technology
3 & 4, DD Block, Sector - 1, Salt Lake, Kolkata-700064

NOTICE INVITING TENDER

UCO Bank Invites Request for Proposal (RFPs) for the following:

1. Procurement of Servers for Digital HR Consultant Project through GeM portal.
2. Supply, Commissioning, Maintenance & Management of dedicated VSAT for Branches and ATMs on OPEX Model (Re-tendering) (E-tendering)

For any details, please refer to <https://www.ucobank.com>
(Deputy General Manager)
Department of Information Technology
Date: 03.02.2023
समना आपके विश्वास का | Honours Your Trust

IDBI mutual

IDBI Asset Management Limited
CIN: U65100MH2010PLC199319
Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005
Corporate Office: 4th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005
Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

NOTICE CUM ADDENDUM NO. 33/2022-23
CHANGE IN KEY PERSONNEL

Investors are requested to take note of the following change in the Key Personnel of IDBI Asset Management Limited ("IDBI AMC"):

- Mr. Rajender Kumar, Senior Vice President has been appointed as Chief Compliance Officer and a Key Personnel of IDBI Asset Management Limited with effect from February 01, 2023.

Brief profile of Mr. Rajender Kumar is as follows:-

Name	Age	Designation	Qualification	Experience
Mr. Rajender Kumar	60 years	Senior Vice President	1.B.Com(H) SRCC Delhi University 2.LLB Delhi University 3.MBA, FMS Delhi University	• Joined IDBI AMC in 2010 • 2010- IDBI AMC North Head • 2018 -Sales Head South 3 • 2018 - Risk and Compliance Head • 2020- Sales Head North

Mr. Ajit Joshi, ceases to be the Chief Compliance Officer and a Key Personnel of IDBI Asset Management Limited with effect from February 01, 2023.

All other terms & conditions of the Statement of Additional Information (SAI), Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) of the schemes of IDBI Mutual fund will remain unchanged.

This Addendum shall form an integral part of Statement of Additional Information (SAI), Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) of the schemes of IDBI Mutual Fund, as amended from time to time.

For IDBI Asset Management Limited (Investment Manager to IDBI Mutual Fund)
Sd/-
Date : 02.02.2023
Managing Director & Chief Executive Officer

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with IDBI MF Trustee Company Limited as the Trustee ("Trustee" under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager.
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

OCL IRON AND STEEL LIMITED
CIN:L27102OR2006PLC008594
Regd. Off.: VIII, Lamloi, PO, Garvana Rajgangpur-770017, Phone: +91-11-6624222; E-mail:ocliron@gmail.com; Website: www.oclsteel.com

EXTRACT OF THE STATEMENT OF CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021 (Rupees in Lakhs)

S. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30.06.2021 (Un-Audited)	31.03.2021 (Audited-Restated)	30.06.2020 (Un-Audited)	31.03.2021 (Audited-Restated)
1	Total Income from operations	138.80	590.85	40.53	1,465.93
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	-9,281.24	-8,553.64	-8,292.25	-30,679.44
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	-9,281.24	-8,213.62	-10,739.28	-32,786.45
4	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	-9,281.24	-8,213.62	-10,739.28	-32,786.45
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	-9,281.24	-8,213.62	-10,739.28	-32,786.45
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	1,453.10	1,453.10	1,453.10	1,453.10
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-1,59,088.79
8	Earnings per Share (not annualised)				
	a Basic	-6.39	-5.65	-7.39	-22.56
	b Diluted	-6.39	-5.65	-5.14	-22.56

Notes to financial results:

- "The corporate insolvency resolution process ("CIRP") of OCL Iron and Steel Limited ("the Company"/Corporate Debtor) was initiated vide order of Hon'ble National Company Law Tribunal, Cuttack Bench ("NCLT") dated September 20, 2021 ("ICD") pursuant to an Application filed by a Financial Creditor under Section 7 of the Insolvency and Bankruptcy Code 2016 ("Code") and Mr. Shiv Nandan Sharma was appointed as the Interim Resolution Professional ("IRP") of the Company. Pursuant to the decision of the Committee of Creditors ("CoC") at the first meeting of the CoC of the Company held on October 20, 2021, it was resolved to replace Mr. Shiv Nandan Sharma with Mr. Vijaykumar V. Iyer as the Resolution Professional of the Company and the CoC filed an application bearing I.A. (IB) No. 120/CB/2021 before the NCLT seeking for replacement of the IRP. The NCLT approved the replacement of the IRP and appointed Mr. Vijay Kumar V. Iyer as the Resolution Professional ("RP") of the Company vide its order dated November 25, 2021 ("Order") which was uploaded on the website of NCLT on December 07, 2021. The Committee of Creditors received various resolution plans and has approved the resolution plan submitted by M/s Indrani Patnaik ("Successful Resolution Applicant") by passing the requisite resolution with 88.98% majority/voting share in accordance with the provisions of Section 30(4) of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code") through e-voting process which was concluded on October 12, 2022. The resolution plan, as approved by the Committee of Creditors, has been filed with the Adjudicating Authority in accordance with the Section 30(6) of the Code for its approval on October 14, 2022, the approval whereof is still awaited."
- As the powers of the Board of Directors have been suspended, the above result have not been adopted by the Board of Directors. However, the same have been signed by Mr. Sanjiv Agraj, Director of the Company, confirming accuracy & completeness of the results.
- "With respect to the financial results for the quarter and year ended June 30, 2021, the RP has signed the same solely for the purpose of ensuring compliance by the Corporate Debtor with applicable laws, and subject to the following disclaimers:(i) The RP has furnished and signed the report in good faith and accordingly, no suit, prosecution or other legal proceeding shall lie against the RP in terms of Section 233 of the Code;(ii) No statement, fact, information (whether current or historical) or opinion contained herein should be construed as a representation or warranty, express or implied, of the RP including, his authorized representatives and advisors;(iii) The RP, in review of the financial results and while signing this statement of financial results, has relied upon the assistance provided by the directors of the Corporate Debtor, and certifications, representations and statements made by the directors of the Corporate Debtor, in relation to these financial results. The statement of financial results of the Corporate Debtor for the quarter ended June 30, 2021 have been taken on record by the RP solely on the basis of and on relying the aforesaid certifications, representations and statements of the aforesaid directors and the erstwhile management of the Corporate Debtor. For all such information and data, the RP has assumed that such information and data are in the conformity with the Companies Act, 2013 and other applicable laws with respect to the preparation of the financial results and that they give true and fair view of the position of the Corporate Debtor as of the dates and period indicated therein. Accordingly, the RP is not making any representations regarding accuracy, veracity or completeness of the data or information in the financial results;(iv) In terms of the provisions of the Code, the RP is required to undertake a review of certain transactions. Such review has been completed and the RP has filed the necessary applications with the adjudicating authority."
- "Considering the current operating levels of the Company, and the ongoing CIRP it is not possible to determine:a. Impairment, if any, in the economic value of the fixed assets, capital work in progress;b. Diminution, if any, in the value of investments."
- Trade receivables, Trade Payables, loans & advances at 30th June 2021 (which are subject to confirmation & reconciliation), includes balances from the group entities, which are subject to confirmation/reconciliation and the recoverability assessment thereof is under process.
- The company had issued 4,35,00,000 (2% Non-cumulative, Redeemable) Preference Shares of Rs. 10/- each at a premium of Rs. 90/- each amounting to Rs. 43,50,00,000 on 30th July, 2010 and 95,05,00,000 (2% Non-cumulative, Redeemable) Preference Shares of Rs. 10/- each at a premium of Rs. 90/- each amounting to Rs. 9,50,50,000 on 17th August, 2010. The Preference shares will be redeemed not before 10 (Ten) years and not later than 12 (Twelve) years from the date of allotment. However, the term of redemption was inadvertently mentioned 18 (Eighteen) years instead of 12 (Twelve) years in the previous Financial Statements, which is now being rectified as 12 years (original term period of redemption of preference shares). At the time of First time adoption of Ind AS, the company has erroneously determined financial liability in case of Preference Share Capital based on 18 Years. Being Material error, the Equity and Liability component of Preference shares along with interest on Liability component has been re-measured and therefore given effect in the restated standalone results relating to previous quarters.
- The consolidated financials of the company include restated standalone financials and financials pertaining to its two subsidiary companies. One subsidiary and one associate company has been deconsolidated for being struck off under section 248(1) of companies act 2013. It may be noted that the RP of the Company has no control/access over to the entities, which have been consolidated. The accounts of the two subsidiary companies which are consolidated are unaudited and have been considered on the basis of certification by the management of the entities being consolidated.
- The company provides depreciation on straight line method. During the year, company found material errors in calculation of depreciation based on straight line method, which is recalculated and given effect in the restated standalone financial statements.
- Previous period figures have been regrouped/ reclassified, wherever considered necessary to conform to the current period presentation.

For OCL Iron and Steel Limited (Company under Corporate Insolvency Resolution Process)
Sd/-
Mr. Sanjeev Agraj
Director
DIN: 0882503

Date: February 1, 2023
Place: New Delhi

MIRAE ASSET Mutual Fund

NOTICE NO. AD/05/2023

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal under Mirae Asset Tax Saver Fund ("The Scheme")

NOTICE is hereby given that Mirae Asset Trustee Company Pvt. Ltd., Trustees to Mirae Asset Mutual Fund ("MAMF") have approved declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under Mirae Asset Tax Saver Fund (An open-ended equity linked saving scheme with a statutory lock in of 3 years and tax benefit) as under:

Scheme / Plan / Option	Quantum* (₹ per unit)	NAV as on February 01, 2023 (₹ per unit)	Record Date	Face Value (₹ per unit)
Mirae Asset Tax Saver Fund - Regular Plan - Income Distribution cum capital withdrawal option.	1.80	20.777	February 07, 2023	10
Mirae Asset Tax Saver Fund - Direct Plan - Income Distribution cum capital withdrawal option.	2.10	23.876		

* subject to availability of distributable surplus as on the record date and as reduced by applicable statutory levy, if any.

Pursuant to the payment of IDCW, the NAV of the IDCW option of the above mentioned Plans of the Scheme will fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Income distribution will be paid to those unitholders / beneficial owners whose names appear in the register of unit holders maintained by the Mutual Fund / statement of beneficial ownership maintained by the depositories, as applicable, under the IDCW option of the aforesaid plan as on the record date.

For and on behalf of the Board of Directors of
MIRAE ASSET INVESTMENT MANAGERS (INDIA) PVT. LTD.
(Asset Management Company for Mirae Asset Mutual Fund)

Place : Mumbai
Date : February 02, 2023
AUTHORISED SIGNATORY

MIRAE ASSET MUTUAL FUND (Investment Manager: Mirae Asset Investment Managers (India) Private Limited) (CIN: U65990MH2019PTC324625).
Registered & Corporate Office: 606, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098.
☎ 1800 2090 777 (Toll free), ✉ customercare@miraeeasset.com 🌐 www.miraeeassetmf.co.in

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Clean Science

CLEAN SCIENCE AND TECHNOLOGY LIMITED
(Erstwhile known as Clean Science and Technology Private Limited)

Regd Office: 503, Pentagon Tower P-4, Magarpatta City, Hadapsar, Pune - 411 013, Maharashtra
Website: www.cleanscience.co.in, Email Id: compliance@cleanscience.co.in, Tel: +91 20 26899953
Corporate Identification Number: L24114PN2003PLC018532

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

₹ in million (except per share data)

Sr No	Particulars	Standalone					Consolidated				
		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended
		31-12-2022 (Un-audited)	31-12-2021 (Un-audited)	31-12-2022 (Un-audited)	31-12-2021 (Un-audited)	31.03.2022 (Audited)	31-12-2022 (Un-audited)	31-12-2021 (Un-audited)	31-12-2022 (Un-audited)	31-12-2021 (Un-audited)	31.03.2022 (Audited)
1	Total Income from Operations	2,373.59	1,808.13	7,189.41	4,802.82	6,848.86	2,373.59	1,808.13	7,189.41	4,802.82	6,848.86
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,118.36	775.75	2,975.61	2,208.69	3,048.99	1,118.10	775.78	2,881.15	2,208.85	3,047.96
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,118.36	775.75	2,975.61	2,208.69	3,048.99	1,118.10	775.78	2,881.15	2,208.85	3,047.96
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	838.98	579.82	2,225.96	1,661.16	2,286.06	837.92	579.83	2,146.42	1,661.24	2,284.95
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	838.53	579.79	2,224.58	1,661.07	2,284.10	837.47	579.80	2,145.04	1,661.15	2,282.99
6	Paid up Equity Share Capital [Face Value ₹1/- per share]	106.24	106.22	106.24	106.22	106.22	106.24	106.22	106.24	106.22	106.22
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	7,582.86	-	-	-	-	7,578.27
8	Earnings per equity share (nominal value of ₹1/- per share)*										
	Basic	7.90	5.46	20.95	15.64	21.52	7.89	5.46	20.21	15.64	21.51
	Diluted	7.89	5.46	20.95	15.63	21.52	7.88	5.46	20.20	15.64	21.51

*EPS are not annualised for the interim periods

Notes:

- The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors in their respective meetings held on February 02, 2023. These unaudited financial results of the company are prepared in accordance with Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time.
- The "Limited Review" of the Unaudited Financial Results for the quarter ended and nine months ended December 31, 2022 pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been carried out by the Statutory Auditors. An unmodified report has been issued by them thereon.
- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The aforesaid Unaudited Financial Results will be uploaded on the Company's website www.cleanscience.co.in and will also be available on the websites of BSE Limited www.bseindia.com and The National Stock Exchange of India Limited www.nseindia.com for the benefit of shareholders and investors.
- The Board of Directors at its meeting held on February 02, 2023 has declared interim dividend of ₹ 2 per equity share (200%) on face value of ₹ 1/-.

For and on behalf of the Board of Directors
Ashok R. Boob
Managing Director
DIN 0410740

Place: Pune
Date: February 02, 2023

IDBI mutual

IDBI Asset Management Limited
CIN: U65100MH2010PLC199319
Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005
Corporate Office: 4th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005
Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

NOTICE CUM ADDENDUM NO. 34/2022-23
CHANGE IN RISK-O-METER

Investors are requested to note that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/IMD/DF3/CIR/P/2020/197 dated October 05, 2020, the Risk-o-meter of the following Schemes of IDBI Mutual Fund stand revised as under, based on evaluation of risk level of Schemes Portfolios as on January 31, 2023:

Name of the scheme	Product Labelling*	Existing Risk-o-meter	Revised Risk-o-meter
IDBI LIQUID FUND (An open ended Liquid Scheme. A Relatively Low interest rate risk and moderate credit risk scheme.)	High level of liquidity along with regular income for short term	Moderate	Low to Moderate
IDBI ULTRA SHORT TERM FUND (An open-ended Ultra short term debt scheme investing in instruments such that the Macaulay duration of the portfolio is between 3 months and 6 months". A relatively high interest rate risk and moderate credit risk scheme.)	Regular income for short term	Moderate	Low to Moderate

*There is no change in product labelling of the schemes. Only risk-o-meter is changed.
**Please refer page no. 26 of Scheme information document of IDBI ULTRA SHORT TERM FUND

This Addendum shall form an integral part of Scheme Information Document / Key Information Memorandum of above stated schemes of IDBI Mutual Fund, as amended from time to time.

All other features and terms and conditions as stated in the SID/KIM of the Schemes shall remain unchanged.

For IDBI Asset Management Limited (Investment Manager to IDBI Mutual Fund)
Sd/-
Date : February 2, 2023
Chief Compliance Officer

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with IDBI MF Trustee Company Limited as the Trustee ("Trustee" under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager.
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

शिक्षणासाठी थांबलेली तरतूद चिंताजनक

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची वेळ येऊन ठेपलेली असताना शिक्षणासाठीची थांबलेली तरतूद चिंताजनक आहे, असे मत 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी गुरुवारी व्यक्त केले. परदेशी जाणाऱ्या भारतीय मुलांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. या अर्थसंकल्पात केवळ आठ हजार कोटी तरतूद शिक्षणासाठी वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या दोन-अडीच टक्क्यांपेक्षा जास्त तरतूद शिक्षणासाठी होत नाही, असे कुबेर यांनी सांगितले.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा भविष्यपट मांडणारा २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी लोकसभेत मांडला. अर्थसंकल्पातील घोषणा आणि त्यामागील अर्थ-अनर्थाची उकल 'लोकसत्ता विश्लेषण' या कार्यक्रमातून करण्यात आली. रावेतकर प्रस्तुत आणि 'लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड' सह-प्रायोजक असलेल्या 'अर्थसंकल्पानंतरचे विश्लेषण' कार्यक्रमात कुबेर आणि डॉ. दिलीप सातभाई यांनी मार्गदर्शन केले. त्या प्रसंगी कुबेर बोलत होते. कुबेर म्हणाले, 'विज्ञान तंत्रज्ञानासाठी नगण्य तरतूद आहे. एक टक्के रक्कमही विज्ञान तंत्रज्ञानासाठी दिली जात नाही. चीन आणि पाकिस्तानशी संघर्ष सुरू असताना संरक्षणासाठी वाढीव तरतूद नाही. संरक्षण विभागाचा ६५ टक्के निधी वेतन-निवृत्ती वेतनावर खर्च होतो. कडू गोळी मधात घोळवून देण्याचे कौशल्य सरकारकडे आहे याची प्रचिती या अर्थसंकल्पाने आली आहे. निर्गुंतवणुकीचे लक्ष काय याचा तपशील अद्याप जाहीर झालेला नाही. विश्वासार्ह वाटण्याजोगी अडेडवारी आहे. अर्थसंकल्प बाह्य मार्गाने निधी उभारणी ही त्रुटी आहे. अधिभार हा त्याचाच एक भाग आहे. हा महसूल राज्यांना दिला जात नाही.'

'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांचे मत



'लोकसत्ता'च्या वतीने आयोजित 'अर्थसंकल्पानंतरचे विश्लेषण' कार्यक्रमात 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर आणि वरिष्ठ सनदी लेखापाल डॉ. दिलीप सातभाई यांनी गुरुवारी मार्गदर्शन केले. टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती.

'भांडवली खर्चासाठी ३३ टक्क्यांनी केलेली वाढ ही मोठी गोष्ट असून मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी असे उपाय आवश्यक असतात,' असे सांगून कुबेर यांनी उद्योगाकडून गुंतवणूक होत नसल्याने सरकारने स्वतःच गुंतवणूक केली याकडे लक्ष वेधले. स्वतंत्र अर्थसंकल्प असतानाही नव्वती इतकी गुंतवणूक रेल्वेमध्ये करण्याची घोषणा झाली आहे. प्रवासी वाहतुकीतून काहीही मिळत नाही. मालवाहतुकीतून मोठी उलाढाल. 'वंदे भारत'सारख्या गाड्यांचेही गणित नीट नाही. मालवाहतुकीत सर्वाधिक वाहतूक कोळशाची. हरित इंधनावर भर दिला जात असताना कोळशाचा वापर सर्वाधिक हा विरोधाभास असल्याचे कुबेर यांनी सांगितले.

ग्रामीण कारागिरांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून वित्तीय तूट न वाढण्याची काळजी सरकारने घेतली आहे. वित्तीय तूट नियंत्रणात राहणे गरजेचे आहे. पुढील दोन वर्षांत ती अडीच-तीन टक्क्यांनी कमी करण्याचा प्रयत्न

केला जाणार आहे. १८ लाख कोटी रुपयांची जुळवाजुळव कशी होणार हे कळत नाही, असे सांगून कुबेर म्हणाले, की प्रत्येक अर्थसंकल्प निवडणुकीसाठी असतो. त्यामुळे हा अर्थसंकल्प निवडणुकीसाठी नाही असे म्हणता येत नाही. कर्नाटकातील 'अपर भद्रा' प्रकल्पासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा केंद्रीय प्रकल्प झाल्यास एकूण सोळा हजार कोटी रुपये दिले जातील, असे माजी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. या प्रकल्पाला निवडणुकीच्या तोंडावर यश आले असे म्हणता येईल.

हरित ऊर्जा, सॅट्रिज शेती यावर देण्यात आलेला प्रचंड भर भीतीदायक आहे. एक कोटी शेतकरी सॅट्रिज खातांवर शेती करणे बंध्यकर आहे. श्रीलंकेत काय झाले ही पाश्र्वभूमी विचारात घेतली पाहिजे. सॅट्रिज खातांवर भर दिला जात असताना रासायनिक खातांसाठीच्या अनुदानात गेल्या वर्षभरात मोठी तरतूद करण्यात आली. या अर्थसंकल्पात त्यात कपात केलेली

नाही, या विरोधाभासाकडे कुबेर यांनी लक्ष वेधले.

सातभाई म्हणाले, की करदात्यांना आतापर्यंत जुनी आणि नवी करप्रणाली स्वीकारण्याचा पर्याय होता. त्यामुळे जुन्या कररचनेनुसार करकपातीचा लाभ मिळत होता. मात्र, पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणे आपल्याकडे सामाजिक सुरक्षा व्यवस्था नसल्याने गुंतवणूक करणे शक्य असेल तर नवी करप्रणाली फायदेशीर ठरेल. सरकारला करदात्यांना कोणत्याही सवलती द्यायच्या नाहीत. त्यामुळे आता नवी करप्रणाली सक्तीची करण्यात आली आहे. जुनी करप्रणाली हवी असल्यास त्याचा पर्याय स्वतंत्रपणे निवडावा लागेल. करदाता, ज्येष्ठ करदाता आणि अतिज्येष्ठ करदाता असे तीन प्रकार जुन्या कर प्रणालीत होते. तसे प्रकार नव्या करप्रणालीत नसले, तरी आता ७ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त असेल. क्रयशक्ती कमी झाल्याने कराचा स्तर बदलण्यात आला. जुन्या पद्धतीनुसार दहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांनी



तीन लाखांपर्यंत गुंतवणूक केल्यास प्राप्तिकर नाही. १२ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांनी सव्वातीन लाखांपर्यंत गुंतवणूक केल्यास प्राप्तिकर नाही. १५ लाख आणि त्यापुढे उत्पन्न असलेल्यांनी चार लाखांची गुंतवणूक केल्यास प्राप्तिकर नाही. गुंतवणूक करणारा असाल तरच जुनी करप्रणाली आणि गुंतवणूक करायची नसल्यास नवी करप्रणाली फायद्याची ठरणार आहे. लोकांनी जास्तीत जास्त खर्च करावा, त्यातून अधिक कर संकलन होऊन भरभराट व्हावी हा सरकारचा उद्देश आहे.

एका वर्षात एका विमा पॉलिसीचा हप्ता पाच लाखांपेक्षा जास्त असल्यास परताव्याच्या वेळी ती रक्कम करपात्र असेल. धनाढ्य लोक गैरवापर करत असल्याचे कारण सरकारने दिले आहे. मात्र, पाच लाखांपेक्षा जास्त हप्ता असलेल्या विमाधारकांचे निधन झाल्यास ती रक्कम करमुक्त असेल, याकडे लक्ष वेधून सातभाई म्हणाले, की देशातील ६० टक्के लोक शेती, शेतीपूरक उत्पन्नावर अवलंबून असून हे उत्पन्न करमुक्त आहे. शेतकऱ्यांमध्ये गरीब, श्रीमंत, अतिश्रीमंत शेतकरी असे गट करून अतिश्रीमंत शेतकऱ्यांना किमान पाच टक्के कर लागू केला पाहिजे.

श्रोत्यांच्या प्रश्नांना कुबेर आणि सातभाई यांनी उत्तरे दिली. 'रावेतकर'चे अमोल रावेतकर यांनी कुबेर यांचे आणि 'लोकमान्य'चे भालचंद्र कुटे यांनी सातभाई यांचे स्वागत केले. भक्ती विसुरे यांनी सूत्रसंचालन केले.

कसब्यासाठी ८७ इच्छुकांनी अर्ज घेतले; चिंचवडमध्ये तीन जणांचे अर्ज दाखल

पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊन तीन दिवस झाले, तरी अद्याप कसब्यातून एकाही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही. मात्र, ८७ जणांनी अर्ज नेले आहेत. चिंचवडमध्ये गुरुवारी १७ जणांनी अर्ज नेले असून एकाचे उमेदवारी अर्ज सादर केला, तर चिंचवडसाठी आतापर्यंत एकूण तीन जणांनी अर्ज सादर केले आहेत.

कसब्यासाठी

भाजपकडून

दिवंगत आमदार

मुक्ता टिळक

यांचे पती शैलेश

टिळक, स्थायी

समितीचे माजी

अध्यक्ष हेमंत

रासने, माजी

सभागृह नेते

गणेश बिडकर

यांनी अर्ज नेले

आहेत.

कॉंग्रेसकडून

माजी नगरसेवक

रवींद्र धोंगेकर

यांनी उमेदवारी

अर्ज नेला आहे.

या

निवडणुकीसाठी

कोणत्याही

प्रमुख राजकीय

पक्षांनी अद्यापही

उमेदवारी जाहीर केलेली नाही. राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. चिंचवडमधून गुरुवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी अर्ज नेला. त्यांच्यासह इतर १६ जणांनी अर्ज नेले आहेत.

दरम्यान, कसबा पेठ विधानसभा

मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक

आणि चिंचवडचे लक्ष्मण जगताप

यांच्या निधनानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ३१ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली, तर उमेदवारी अर्ज भरण्यास अंतिम मुदत ७ फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास गर्दी होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून मोर्चाबांधणी सुरू आहे.

TENDER NOTICE

We invite quotations from competent and quality conscious suppliers and contractors for the below mentioned items valid for the period from **1st April 2023 to 31st March 2024**. Application forms together with specifications of items, terms and conditions of the contract can be obtained Free of cost from the Purchase Department from **7th February 2023 to 12th February 2023** between 10 am to 5 pm. Sealed tenders along with filled in Registration forms with best rate quotation should be reach in the name of Purchase Manager on below given address on or before **18th February 2023**. All tenders proposing to apply should be compile to FSSAI Act/Rules and regulations.

- Provisions- Groceries ● Fruits & Vegetables - Indian & Imported ● Milk & Dairy Products
- Eggs & Poultry ● Mutton, Pork & Meat Products ● Frozen Products ● Fish & Sea Foods
- Ice-cream ● General and Stationary Items ● Charcoal ● Printing & Stationary ● Guest Supplies & Cleaning Supplies Items ● Engineering Spares & Engineering Maintenance Work Items ● Travel Desk ● Laundry ● Pest Control ● Security services ● Gardening
- AMC STP / OWC Operations ● Adventure Activities ● Hiring of items ● Shops on Rent
- Tanker Water

For any Assistance or Clarification, Please Call or Write to Us

<p>For Club Mahindra Tungli (Lonavala)</p> <p>Mr. Hafiz Shaikh</p> <p>Mobile No.: 8007786600 978676200</p> <p>hafiz.shaikh@mahindraholidays.com</p> <p>Mahindra Holidays and Resorts India Ltd</p> <p>Village - Tungli, Post-Panaja Nagar, Tal. Masai, Dist. Pune 410 406 (Maharashtra)</p>	<p>For Club Mahindra Sherwood</p> <p>Mr. Bhagwan Dinde</p> <p>Mobile No.: 706046573 9067198215</p> <p>bhagwan.dinde@mahindraholidays.com</p> <p>Mahindra Holidays and Resorts India Ltd</p> <p>Blue Valley Road, Off Mehta Sataro Road, Maharashtra 412 305. (Maharashtra)</p>	<p>For Club Mahindra Saj</p> <p>Mr. Bhagwan Dinde</p> <p>Mobile No.: 706046573 9867198215</p> <p>bhagwan.dinde@mahindraholidays.com</p> <p>Mahindra Holidays and Resorts India Ltd</p> <p>At Post Mergast, Pandhargi Road, Maharashtra 412 056</p>	<p>For Club Mahindra Hatgad</p> <p>Mr. Ram Kumar</p> <p>Mobile No.: 9422594276 901145461</p> <p>ram.k@mahindraholidays.com</p> <p>Mahindra Holidays and Resorts India Ltd</p> <p>Club Mahindra Hatgad, Savitri, Nashik Road, Village Hatgad, Dist. Nashik 422 211 (Maharashtra)</p>	<p>For Club Mahindra Tropicana</p> <p>Mr. Prashant Shedge</p> <p>Mobile No.: 8886621281</p> <p>prashant.shedge@mahindraholidays.com</p> <p>Mahindra Holidays and Resorts India Ltd</p> <p>Post Mangan, Village Muehat, Alibaug Pin-402231 (Maharashtra)</p>
--	---	---	--	--

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद, महाबळेश्वर						
जाहीर टेंडर नोटीस						
महाबळेश्वर नगरपरिषदेच्या विद्युत्निर्वाहकारिता खालील प्रमाणे कामे करवण्याची आहेत. तसे ज्यांना सदरची कामे करवण्याची असतील त्यांनी कामाचे परसेटिंग दर व साहित्याचे दर नमुद करून आपली सीलबंद टेंडर्स दोन लिफाफा पद्धतीने खाली नमुद केलेल्या मुदतीमध्ये या कार्यालयात पोहोच करवतील.						
अ. क्र.	कामाचा तपशील	अंदाजपत्रकीय रक्कम	बयाणा रक्कम	अनामत देयकानुद	टेंडर फॉर्म फी- १% जीएसटी	कामाची मुदत (मासून सोडून)
1	महाबळेश्वर गिरिस्थान हद्दीतील CTS NO 246, 247, 9A & B येथे नवीन न्यायालयाच्या इमारती मध्ये विद्युत् काम करणे	831445/-	8314/-	देयकानुद	500 + 90	आदेशाचे दिनांकापासून 03 महिने
2	महाबळेश्वर गिरिस्थान हद्दीतील CTS NO 246, 247, 9A & B येथील नवीन न्यायालय इमारती जवळ रूजवटर ऑफिस आणि इतर कार्यालयासाठी विद्युत् काम करणे	422334/-	4223/-	देयकानुद	500 + 90	आदेशाचे दिनांकापासून 03 महिने
3	महाबळेश्वर गिरिस्थान हद्दीतील एम पी जी क्लब ते बेव्हिन पॉईंट पर्यंत स्ट्रीट लाईटसाठी नवीन भूमिगत केबल टाकणे	823338/-	8233/-	देयकानुद	500 + 90	आदेशाचे दिनांकापासून 03 महिने
4	महाबळेश्वर गिरिस्थान हद्दीतील माखावरी गाईने ते हिरख नाका पर्यंत स्ट्रीट लाईटसाठी नवीन भूमिगत केबल टाकणे.	833137/-	8331/-	देयकानुद	500 + 90	आदेशाचे दिनांकापासून 03 महिने

वरील कामाची संपूर्ण माहिती तसेच टेंडर फॉर्म कार्यालयातील वेळेत बांधकाम विभागाकडे दिनांक 13/02/2023 रोजी दुपारी 1.00 वाजेपर्यंत मिळतील. अनामत / बयाणा रक्कम देखीने अथवा डिमांड ड्राफ्टद्वारे दिनांक 14/02/2023 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत दोन लिफाफा पद्धतीने निवकावली जातील. त्याच दिवशी सायं. 2.00 वाजेपर्यंत सीलबंद टेंडर स्वीकारली जातील आणि शक्य झालेस त्याच दिवशी सायं. 5.00 वाजता उर्वरित टेंडरदरसमोर सर्व टेंडर्स उघडण्यात येतील. नियमप्रमाणे विलानून आयाकर व इतर कर कायदा घेतले जातील. निविदादरद्वारे आपले निविदे सोबत नोंदणी प्रमाण पत्र कामाचे अनुभव दाखला किंवा कामाचा कार्यदेश, पॅनकार्ड, न. पा. कर्मचारी / नगरसेवक यांचे हित संबंध नसलेचे Stamp Paper वर प्रमाणपत्र छापविलेले प्रत जोडणे सक्तीचे आहे. अटी व शर्तीचे टेंडर विचारवत घेतले जाणार नाही. कोणतेही एक टेंडर स्वीकारणेचा अथवा सर्वच टेंडर्स नाकारणेचा अधिकार नगरपरिषदेने राखून ठेवला आहे. त्याचा खुलासा दिला जाणार नाही. महाबळेश्वर दिनांक : 02/02/2023 स्वा./- (पहिली पाटील) प्रशासक तथा मुख्याधिकारी, महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद महाबळेश्वर

मार्केट यार्ड परिसरात १८ कोयते जप्त

दोघे अटकेत

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मार्केट यार्ड भागातील अंबेडकरनगर परिसरात बेकायदा कोयता बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील रिश्वत १८ कोयते जप्त करण्यात आले.

भवनसिंग भुरासिंग भादा (वय ३५), गणेशसिंग हुमानसिंग टाक (वय ३२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरात शस्त्र बाळगणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मार्केट यार्ड भागातील अंबेडकरनगर परिसरात दोघांकडे कोयते असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या

पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. भादा आणि टाका यांच्याकडील रिश्वत १८ कोयते जप्त करण्यात आले. मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सविता ढमढरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

यूनियन बँक Union Bank of India

भारत सरकारच्या अधीन असलेल्या बँकेच्या अचल मालमत्तेचा युनियन बँक ऑफ इंडिया (सुरक्षित धनको) च्या प्राधिकृत अधिकार्यांनी रचनात्मक ताबा घेतलेला असून त्यांची खाली नमुद करण्यात आलेल्या कर्जदार व जामीनदारांकडून युनियन बँक ऑफ इंडिया यांना घेणे असलेल्या खाली नमुद थकवाकोच्या वसुलीसाठी 'जशी आहे जेथे आहे', 'जशी आहे जे काही आहे', 'जेथे जे काही आहे' तत्वावर विक्री करण्यात येईल. आरक्षित किंमत आणि बयाणा रक्कमसुद्धा खाली देण्यात आलेली आहे.

लिलावाचा दिनांक व वेळ: 23.02.2023 रोजी स. 11.00 ते दु. 01.00 वाजेपर्यंत

कर्जदार, सह-अर्जदार व जामीनदाराचे नाव:-

1. मे. लाहोटी टेव नोटफ व लि. (कर्जदार)	थकवाकी रक्कम: मागणी सूचनेनुसार रु. 85,97,42,285.00/- अधिक त्यावरील पुढील व्याज आणि इतर शुल्के.
2. मे. वॉलंट टेक्सटाईल मिल्स लि. (जामीनदार)	
3. श्री रजेश सोमाणी (कर्जदार व जामीनदार)	
4. श्रीमती ज्योती सोमाणी (कर्जदार व जामीनदार)	

5. श्री रजेश सोमाणी हिंदू अविभक्त कुटुंब (जामीनदार)

लिलावांतर्गत अचल अनामत मत्तांचे वर्णन:

- लाहोटी टेव नोटफ लि. यांचे मालकीचा प्लॉट क्र. एल-9 व एल-10, एमआयडीसी चिंचोली औद्योगिक परिसर, उप-जिल्हा मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील प्लॉट व मशिनरी (टेक्सटाईल आधारित)
- वॉलंट टेक्सटाईल मिल्स प्रा.लि. यांचे मालकीचा प्लॉट क्र. के-56, क्षेत्रफळ सुमारे 15112 चौ.मी. सोबत एमआयडीसी चिंचोली येथील इमारती व संरचना, उप-जिल्हा मोहोळ, जिल्हा सोलापूर- 413255.

आरक्षित किंमत:

- एल-9 व एल-10 एमआयडीसी सोलापूर येथे स्थित प्लॉट व मशिनरी साठी- रु. 4.05 कोटी
- के-56, एमआयडीसी, सोलापूर येथील जमीन व इमारतीसाठी- रु. 5.10 कोटी

बयाणा रक्कम:

- एल-9 व एल-10 प्लॉट व मशिनरी साठी- रु. 0.41 कोटी
- के-56 जमीन व इमारतीसाठी- रु. 0.51 कोटी.

ताबा सूचना दिनांक- 14.06.2017 (प्रत्यक्ष ताब्यात)

विक्रीच्या अटी व शर्तीच्या तपशीलासाठी येथे दिलेली लिंक पाहावी

www.ibapi.in किंवा www.mstcecommerce.com किंवा www.unionbankofindia.co.in

सर्व मालमत्तांच्या पाहणीचा दिनांक 22.02.2023 (आधी वेळ घेऊन)

नोंदणी व लॉगिन आणि बोलीच्या नियमांसाठी येथे भेट द्यावी

https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

अधिक तपशीलासाठी संपर्क साधावा:

श्री सुमित तिवारी, प्राधिकृत अधिकारी, मोबा. क्र. 7045811220 (कामकाजाच्या वेळेत)

स्वा./- प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

स्थान: मुंबई दिनांक: 03.02.2023

SBI

क्रेडिट रिसर्क मॅनेजमेंट विभाग, कॉर्पोरेट सेंटर, तिसरा मजला, मफतलाल सेंटर, नर्मियन पॉईंट, मुंबई- ४०००२९

प्रस्तावाची विनंती (आरएफपी)

आरएफपी क्र. SBI/CRMD/RARR/२२-२३/०९ दिनांक: ०३.०२.२०२३

भारतीय स्टेट बँकेच्या 'प्रिविजिव्ह रिटेल पोटॅन्शिलिओ विश्लेषणासाठी सबरिक्कचन-आधारित साधनासाठी' पात्र बोलीदारांकडून निविदा मागवण्या आहेत. अधिक तपशीलांसाठी, कृपया <https://www.sbi.co.in> या टिकाणी 'प्रोक्युरमेंट न्यूज' येथे येईल.

आरएफपी डाऊनलोड करण्याची सुरुवात : दिनांक ०३.०२.२०२३ (दुपारी ३.०० पासून)

बोली सादर करण्याचा अंतिम दिनांक व वेळ : दिनांक २७.०२.२०२३ दुपारी ३.०० पर्यंत.

स्थान: मुंबई उप महाव्यवस्थापक आरएआरआर, सीआरएफडी, सीटी दिनांक: ०३.०२.२०२३

Clean Science AND TECHNOLOGY LIMITED

(Erstwhile known as Clean Science and Technology Private Limited)

Regd Office: 503, Pentagon Tower P-4, Magarpatta City, Hadapsar, Pune - 411 013, Maharashtra
Website: www.cleanscience.co.in, Email Id: compliance@cleanscience.co.in, Tel: +91 20 26899953
Corporate Identification Number: L24114PN2003PLC018532

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

₹ in million (except per share data)

Sr No	Particulars	Standalone					Consolidated				
		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended	Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended
		31-12-2022 (Un-audited)	31-12-2021 (Un-audited)	31-12-2022 (Un-audited)	31-12-2021 (Un-audited)	31.03.2022 (Audited)	31-12-2022 (Un-audited)	31-12-2021 (Un-audited)	31-12-2022 (Un-audited)	31-12-2021 (Un-audited)	31.03.2022 (Audited)
1	Total Income from Operations	2,373.59	1,808.13	7,189.41	4,802.82	6,848.86	2,373.59	1,808.13	7,189.41	4,802.82	6,848.86
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,118.36	775.75	2,975.61	2,208.69	3,048.99	1,118.10	775.78	2,881.15	2,208.85	3,047.96
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,118.36	775.75	2,975.61	2,208.69	3,048.99	1,118.10	775.78	2,881.15	2,208.85	3,047.96
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	838.98	579.82	2,225.96	1,661.16	2,286.06	837.92	579.83	2,146.42	1,661.24	2,284.95
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	838.53	579.79	2,224.58	1,661.07	2,284.10	837.47	579.80	2,145.04	1,661.15	2,282.99
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹1/- per share)	106.24	106.22	106.24	106.22	106.22	106.24	106.22	106.22	106.22	106.22
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year					7,582.86					7,578.27
8	Earnings per equity share (nominal value of ₹1/- per share)*										
	Basic	7.90	5.46	2							